

प्रगतीचा वेग कायम: Crescent MFD बजेट विश्लेषण २०२६-२७

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा एक 'सातत्यपूर्ण अर्थसंकल्प' (Continuity Budget) असून त्याचे मुख्य उद्दिष्ट 'विकसित भारत २०४७' हे आहे. वित्तीय तूट (Fiscal Deficit) जीडीपीच्या ४.३% पर्यंत कमी करून सरकारने जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक शिस्तीचा स्पष्ट संदेश दिला आहे.

१. विविध क्षेत्रांवरील परिणाम

या अर्थसंकल्पात केवळ अनुदानावर भर न देता, औद्योगिक धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे:

- संरक्षण आणि धोरणात्मक उत्पादन: संरक्षण क्षेत्रातील भांडवली खर्चात २०.१% वाढ करण्यात आली आहे. यामुळे 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला बळ मिळेल आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल.
- तंत्रज्ञान आणि आयटी सेवा: जागतिक गुंतवणूकदारांसाठी १५.५% चा युनिफाइड सेफ हार्बर रिजीम लागू केल्यामुळे कर रचनेत स्पष्टता येईल, ज्यामुळे भारतातील आयटी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल.
- पायाभूत सुविधा (Infrastructure): रस्ते आणि महामार्गासोबतच आता कंटेनर उत्पादन आणि जहाज दुरुस्तीवर भर दिला जात आहे, ज्यामुळे भारताची जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) अधिक मजबूत होईल.
- आरोग्य सेवा: १७ जीवनरक्षक कर्करोग औषधांवरील सीमाशुल्क रद्द केल्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल आणि औषध निर्मिती (Pharma) क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल.

२. आर्थिक दृष्टिकोन: अल्पकालीन विरुद्ध दीर्घकालीन

Primary Focus	Economic Impact
Consumption & Compliance	Reduced TCS (2%) on overseas travel and higher standard deductions provide immediate liquidity to the middle class, supporting urban consumption.
Productivity-Lead Growth	Shifts from "employment schemes" to "skilling-led productivity". The lower fiscal deficit (4.3%) reduces the government's crowding-out effect, lowering the long term cost of capital for private industry.

३. गुंतवणूकदार आणि भांडवली बाजारावर होणारा परिणाम

गुंतवणूकदारांसाठी हा अर्थसंकल्प अल्पकालीन सट्टेबाजीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा आहे:

- ट्रेडिंग खर्चात वाढ: डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील सट्टेबाजी कमी करण्यासाठी STT (Securities Transaction Tax) मध्ये वाढ करण्यात आली आहे (फ्युचर्सवर ०.०५% आणि ऑप्शन्सवर ०.१५%). यामुळे आर्बिट्रिज फंडांच्या परताव्यावर थोडा परिणाम होऊ शकतो.
- शेअर बायबॅक (Share Buybacks): आता बायबॅकचे उत्पन्न 'कॅपिटल गेन्स' म्हणून गणले जाईल, ज्यामुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक होईल.
- रिअल इस्टेट आणि कर्ज: MAT (Minimum Alternate Tax) दर १४% पर्यंत कमी केल्यामुळे पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांकडे अधिक रोख रक्कम शिल्लक राहिल.
- परदेशी गुंतवणूक (FPI): परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीची मर्यादा वाढवून १०% केल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विदेशी चलन येण्याची शक्यता आहे.

Crescent MFD चे मत: "कम्पाउंडरचा" बाजार

Crescent MFD च्या मते, हा अर्थसंकल्प संयमी गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे. डेरिव्हेटिव्हजवरील कर वाढीमुळे बाजार काही काळ अस्थिर राहू शकतो, परंतु कॉर्पोरेट टॅक्समधील सुधारणा आणि पायाभूत सुविधांवरील खर्च यामुळे दीर्घकाळात शेअर बाजारात चांगली वाढ दिसून येईल.

प्रमुख सारांश: २०२६ च्या अर्थसंकल्पाने 'अल्पकालीन आवाजावर' (सट्टेबाजी) कर लावून तो पैसा 'दीर्घकालीन विकासासाठी' (पायाभूत सुविधा आणि संशोधन) वापरण्याचे धोरण आखले आहे.